

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत
मोठया ग्रामपंचायतींना
नागरी सुविधांसाठी विशेष
अनुदान (विद्युतीकरणासह)

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: व्हीपीएम-२०१९/प्र.क्र.९५/पंरा-४

बांधकाम भवन, मर्झबान पथ, २५,

मंत्रालय, फोर्ट, मुंबई-४०० ००१

दिनांक: २६ ऑगस्ट, २०१९

वाचा -

- १) शासन निर्णय क्रमांक: व्हीपीएम-२६१०/प्र.क्र.१२९/पंरा-४, दि. १६ सप्टेंबर, २०१०.
- २) शासन शुद्धीपत्रक क्रमांक: व्हीपीएम-२६१०/प्र.क्र.१२९/पंरा-४, दि. २० ऑक्टोबर, २०११.
- ३) शासन शुद्धीपत्रक क्रमांक: व्हीपीएम-२६१२/प्र.क्र.१२९/पंरा-४, दि. २१ नोव्हेंबर, २०१२.
- ४) शासन शुद्धीपत्रक क्रमांक: व्हीपीएम-२६१०/प्र.क्र.२७२/पंरा-४, दि. १५ मार्च, २०१३.
- ५) शासन निर्णय क्रमांक: व्हीपीएम-२०१५/प्र.क्र.२१४/पंरा-४, दि. ०१ ऑगस्ट, २०१६.
- ६) शासन निर्णय क्रमांक: व्हीपीएम-२०१७/प्र.क्र.१/पंरा-४, दि. ३१ मार्च, २०१८.

प्रस्तावना -

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मोठया ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान (विद्युतीकरणासह) ही योजना संदर्भाधिन वाचा क्र. ०१ च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने संदर्भाधिन वाचा क्र. ०२ ते ०६ अन्वये वेळोवेळी त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. प्रस्तुत योजनेमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय -

जिल्हा वार्षिक योजना मोठया ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान (विद्युतीकरणासह) या योजनेंतर्गत अग्निशमन यंत्र (Fire Fighting Equipments) व घन कचरा व्यवस्थापन (Solid Waste Management) साठी भस्मनयंत्र (Incinerator) व इतर यंत्र (Equipments) खरेदी करण्यासाठी आणि १४ व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार "आमचं गाव,

आमचा विकास" उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा मधील समाविष्ट कामांकरीता निधी उपलब्ध उपलब्ध करून देण्यात यावा.

२. जिल्हा नियोजन समिती आपल्या जिल्ह्यासाठी रूपये २.०० कोटीची (रु. दोन कोटी) मर्यादा वाढवून रूपये ५.०० कोटीपर्यंत (रु. पाच कोटी) निर्णय घेऊ शकतील. तसेच एका वर्षात एका ग्रामपंचायतीला सर्व कामे मिळून एकूण निधी रूपये ५० लाख (रु. पन्नास लाख) ऐवजी रूपये २.०० कोटी (रु.दोन कोटी) करू शकतील. परंतु हे करताना या योजनेत जास्तीत जास्त ग्रामपंचायतींना योजनेचा फायदा व्हावा म्हणून या योजनेत कोणत्याही ग्रामपंचायतींना या योजनेमध्ये एका वर्षात एकूण नियतव्ययाच्या (outlay) १०% पेक्षा जास्त रक्कम देय होऊ नये.

३. ज्या जिल्ह्यात या योजनेचा अभिसरण (convergence) कोणत्याही राज्य किंवा केंद्र योजनेशी होत असेल त्या जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितींनी वरील मर्यादांचा विचार न करता पुरेशी अभिसरण (convergence) ची रक्कम उपलब्ध करून द्यावी.

४. सदरचा शासन निर्णय जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी व ग्रामपंचायती यांच्या निदर्शनास आणण्यात यावा व त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घ्यावी.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०८२६१५३२५३९१२० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

संतोष कराड

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. विरोधी पक्षनेता, विधान परिषद, विधानमंडळ, मुंबई.
- २) मा. विरोधी पक्षनेता, विधान सभा, विधानमंडळ, मुंबई.
- ३) मा. विधानसभा/मा. विधान परिषद सदस्य (सर्व)
- ४) मा. राज्यपाल यांचे सचिव

- ५) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- ६) मा.मंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव
- ७) मा. राज्यमंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव
- ८) मा. मुख्य सचिव यांचे सह सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ९) अपर मुख्य सचिव, (नियोजन विभाग), मंत्रालय, मुंबई.
- १०) अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव सर्व मंत्रालयीन विभाग, मुंबई.
- ११) महालेखापाल, महाराष्ट्र-१ मुंबई (लेखा व अनुज्ञेयता).
- १२) महालेखापाल, महाराष्ट्र-२ नागपूर (लेखा व अनुज्ञेयता) .
- १३) महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र-१ मुंबई/महाराष्ट्र-२ नागपूर
- १४) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
- १५) सर्व विभागीय आयुक्त.
- १६) सर्व जिल्हाधिकारी.
- १७) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
- १८) सर्व सह सचिव/ उप सचिव/ अवर सचिव/ कार्यासन अधिकारी ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, मंत्रालय, मुंबई.
- १९) सर्व उपायुक्त (विकास/आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालये.
- २०) प्रधान सचिव (ग्राम विकास) यांचे स्वीय सहायक.
- २१) विधिमंडळ ग्रंथालय, विधान भवन, मुंबई (१० प्रती).
- २२) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.
- २३) कार्यासन क्र. १४८१ व १४४४ नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- २४) माहिती तंत्रज्ञान कक्ष (ग्रा.वि.वि), बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई.
- २५) आपले सरकार कक्ष (ग्रा.वि.वि), बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई
- २६) निवडस्ती, कार्यासन पंरा-४.